



August 03, 2017

To Department of Corporate Services BSE Limited P. J. Towers, Dalal Street Fort, Mumbai - 400 001 Scrip Code: BSE - 524500	To Corporate Listing Department National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, Plot No.C-1, G Block, BKC, Bandra (E), Mumbai 400 051 Scrip Code: NSE - KILITCH
---	---

Sub: **Newspaper Advertisement - Postal Ballot**

Dear Sir / Madam,

In furtherance to our submission of the notice of Postal Ballot dated July 25, 2017 sent to the shareholders of the Company, we enclose herewith the copies of the Newspaper Advertisement published in connection with dispatch of the above mentioned notice of Postal Ballot to the shareholders of the Company and giving other relevant details.

The company has published the advertisement on August 02, 2017 in the following newspapers;

1. Free Press Journal - English Daily - (Mumbai Edition)
2. Navshakti - Marathi Daily - (Mumbai Edition)

We request you to take the same on record.

Thanking You

Yours Faithfully

For **Kilitch Drugs (India) Ltd**

J. J. Makwana

Dharmendra Makwana
Company Secretary



GOLKUNDA DIAMONDS & JEWELLERY LTD.
Regd. Add: G-3, Gem & Jewellery Complex-III,
SEEPZ, Andheri (West), Mumbai, Maharashtra-400067
CIN No. (L36912MH1990PLC058729)

NOTICE
Notice pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 be and is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday the 14th August, 2017 at 15.00 hours at registered office to consider the quarterly unaudited financial results for the quarter ended 30.06.2017.

The information is also available on the Company's website www.golkunda.com and also on the website of the stock exchange www.bseindia.com.

Place : Mumbai Kantikumar Dadha
Date : 01/08/2017 (Chairman & Managing Director)

KILITCH DRUGS (INDIA) LIMITED
CIN: L24239MH1992PLC066718
Registered office: C 3012 MIDC, TTC Industrial Area, Powai, Thane- 400705.
Tel: +91-22-6121 4100, +91-22-6703 1658
Website: www.kilitch.com, email: enquiry@kilitch.com

POSTAL BALLOT NOTICE
Members of the Company are hereby informed that pursuant to the provisions of section 110 of the Companies Act, 2013, read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Notice together with the Postal ballot form (postal ballot papers) seeking consent of the Members in respect of the business contained in the said Postal Ballot Notice dated 25th July, 2017 through Postal Ballot, including voting by electronic means (e-voting), have been dispatched to the members whose names appear in the Register of Members as on the cut-off date i.e. 21st July, 2017.

All the members are hereby informed that:
1. The facility for voting and e-voting will be available during the following period
Commencement of voting : From 9.00 am on August 3, 2017
End of Voting : Upto 5:00 pm on September 1, 2017
2. Date of the completion of dispatch notice of Postal Ballot along with the statement setting out the material facts (both physically and electronically) 2nd August, 2017
3. The e-voting platform would be disabled by CDSL after 5:00 p.m. on 1st September, 2017. Any Postal Ballot received after the said date and time will not be valid and voting whether by postal ballot or by electronic means shall not be considered.
4. The cut-off date of receipt of right of voting of members is Friday, the 21st day of July, 2017. Any person who is not a member as on the aforesaid cut-off date shall treat the postal ballot notice for information purpose only.
5. Members may opt for only one mode of voting i.e. either physical postal ballot or e-voting. In case a member has voted through e-voting as well as postal ballot form, the vote cast through e-voting would be considered and the vote cast through physical postal ballot shall be treated as invalid.
6. Members who have not received the postal ballot form may apply to the company or the registrar and share transfer agent and obtain a duplicate form.
7. The Board of Directors of the company has appointed Mr. Deep Shukla, (having C.P. No. 5364) of M/s Deep Shukla & Associates, Practicing Company Secretary for conducting the postal ballot in a fair and transparent manner.
8. The postal ballot notice and form have been updated on the website of the company viz. www.kilitch.com under Shareholder Information section & the website of CDSL.
9. Upon completion of the scrutiny of the postal ballot received in electronic and physical mode the scrutiner will submit his report to the Chairman or Managing Director of the company. The results of the Postal Ballot along with the scrutiner's report will be announced on 2nd September, 2017 on or before 5:00 PM through the website of the company viz. www.kilitch.com and will also be declared/ announced at the Registered office of the Company i.e. 307, Ujagar Industrial Estate, Waman Tukaram Patil Marg, Deonar, Mumbai-400 088 and the same will also be communicated to the Stock Exchanges.
10. In case of any grievance or query connected with the voting by postal ballot including voting by electronic means, member may contact the below mentioned:

FUTURE RETAIL
Future Retail Limited
(Formerly known as Bharat Retail Limited)
CIN: L51909MH2007PLC028209
Regd. Off: Knowledge House, Shyam Nagar, Off Jogeshwari-Vikhral Link Road, Jogeshwari (East), Mumbai - 400902.
Tel. No.: +91 22 6644 2200; Fax No.: +91 22 6644 2041
Website: www.futureretail.co.in; E-mail: investorrelations@futureretail.in

NOTICE
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 08th August, 2017, *inter-alia*, to consider and approve the Un-audited Financial Results for the first quarter ended 30th June, 2017.

The above information is also available on the Company's website www.futureretail.co.in and on the website of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

Place : Mumbai
Date : 01st August, 2017

For Future Retail Limited
Sd/-
Virendra Samani
Dy. Company Secretary

जाहीर सूचना
सर्व संबंधित व्यक्ती यांना या सूचनाद्वारे असे कळविण्यात येते की, सर्वथा क्र. २६७, हिस्सा क्र. १/१ (पूर्व), भ.भू.क्र. ६१०३/१३/१७ मोजे मालाड (पूर्व), तालुका बोरिवली, जं. ए.के.चे.मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई-४०००१७ ह्या खानगी मिळकतीवर राबिण्यात आलेल्या झोपडपट्टी पूर्ववर्तन प्रकल्पा संबंधित बांधण्यात आलेल्या पुनर्वसन इमारत क्र. १ आणि २ मधील पात्र झोपडीधारकांना निवासी सदसिंबंधी वाटप सहनिबंधक (सहकारी संस्था), झो.पु.प्रा.च्या दिनांक २८/६/२०१६, ११/८/२०१६ व ३१/१/२०१७ रोजीच्या लॉटररी नुसार वाटप पत्राद्वारे करण्यात आला होता आणि ताबा देण्यात आला. तदनंतर जे झोपडीधारक सदसिकांचा ताबा घेण्यास आले नाहीत अशा झोपडीधारकांना त्यांची संस्था म्हणजेच "जंजय गांधीनगर (एस.आर.ए.) सहकारी गुहनिबंध संस्था (म्यांथिड)" मार्फत कळविण्यात आले होते. परंतु आजपर्यंत काही झोपडीधारक पुनर्वसन इमारत क्र. १ आणि २ मधील खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या निवासी सदसिकांचा ताबा घेण्यास दावा केला नाही.

संबंधीत व्यक्तीस सदर निवासी सदसिकारंद्धानंत कोणताही दावा, हक्क, हितसंबंध जसे ताबा, वारसा वा अन्य स्वतःचा असल्यास सहनिबंधक (सहकारी संस्था), झो.पु.प्रा. यांच्याकडून वाटप पत्राची मूळ प्रत घेऊन निम्नव्यावरीलकार यांच्या कार्यालयात सरदर सूचवण्या १५ दिवसांत प्रत्यक्ष हजर राहणे. अन्यथा परिशिष्टात वर्णन केलेल्या निवासी सदसिकांचा ताबा संबंधित सप्तमप्राधिकरण यांच्याकडे परस्पर सुपुर्द करण्यात येईल.

वरील उल्लेखित परिशिष्ट

अनु. क्र.	परिशिष्ट-२ मधील क्र.	झोपडीधारकाचे नाव	पुनर्वसन इमारत क्र.	सदसिका क्रमांक
१	७१	बाबरे शालीनी दलताराम	१	१००६
२	८१	मुल्कीबेजान एम. ए. शेख	२	६०४
३	८३	मोहम्मद अशरफ एस. सिध्दीकी	१	१९०४
४	१५१	कमलेशिमा मो. हुसेन	२	७०८
५	२४३	ठाकुर संकर महादुरेशिमा	२	१७०१
६	३१५	खान गुलनार मुनताज	१	१६१०

दिनांक: १/८/२०१७
सही/-
मे. जे. पी. इन्फ्रा (मुंबई) प्रा. लि.,
विराज टॉवर, ४ था मजला, वेस्टन एक्सप्रेस हाईवे, अंधेरी (पु.), मुंबई-४०० ०१३.

करजा सूचना
(निवम ८(१))

ज्याअर्थी, निम्नव्यावरीलकांती यांनी स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, ग्रुप स्पेशल असेट मॅनेजमेंट, क्रेसेन्डो, ७ वा मजला, जी-ब्लॉक, एससीए बिल्डिंग, बांद्रा कुला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०० ०५१ चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि. सिक्स्युरिटीयक्षेत्र अॅन्ड रिस्कमॅनेज्मन्ट ऑफ फार्मान्साइल असेट्स् अॅन्ड एफोर्समेंट ऑफ सिक्स्युरिटी इंस्ट्रुमेंट अॅन्ड, २००२ अन्वये आणि सिक्स्युरिटी इंस्ट्रुमेंट (एफोर्समेंट) रुल्स २००२ च्या निवम १ सहाचत्ता कलम १३/(१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून कर्जदार/हमीदार/गहाणवटदार मे. अरुण डायमंड ज्वेलरी प्रा. लि., श्री. हसमुख एम. मोदी, मंथन एम. मोदी, मे. आर्चिड डायमंड स्टूडिओ प्रा. लि. यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रु. १०,४५,४९,५५०.५१ (सुपे हद्दा कोटी पंचाचौस लाख एकोणसहस्र हजार पाचशे पन्नास आणि पैसे एकावन्न मारा) अधिक व्याज, अनुषंगिक खर्च, परिचय, प्रभार, इ. ही रकमेच्या प्रमाणाच्या आधारे प्रत्यक्ष ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी बोलाविण्याकरिता दिनांक २८.०२.२०१७ रोजीची मागणी सूचना निमित्त केलेली आहे.

सदर कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांनी सदर रकम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार/हमीदार/गहाणवटदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नव्यावरीलकांती त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सरद अॅन्वयाच्या कलम १३(४) सहाचत्ता सरदर नियमावलीच्या निवम १ अन्वये २/७/२०१७ रोजी यात याखाती वर्णन केलेल्या मिळकतीचा करजा घेतलेला आहे.

विशेष: कर्जदार/हमीदार/गहाणवटदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी खालील मिळकतीच्या देवघेवोचा व्यवहार करू नये आणि सरदर मिळकतीवरील कोणताही व्यवहार हा स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, ग्रुप स्पेशल असेट मॅनेजमेंट बांद्राच्या रकम रु. १०,४५,४९,५५०.५१ (सुपे हद्दा कोटी पंचाचौस लाख एकोणसहस्र हजार पाचशे पन्नास आणि पैसे एकावन्न मारा) अधिक व्याज, अनुषंगिक खर्च, परिचय, प्रभार, इ. या रकमेच्या प्रमाणाच्या आधारे राहिल.

कर्जदाराचे लक्ष तारण मता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे.

स्थायर मिळकतीचे वर्णन :-

POSTNOMINATION OF SHARES BY THE REGISTRAR
Particulars Name of the Company Name of the Depository
Address Kilitch Drugs (India) Limited 37, Ujagar Industrial Estate, Waman Tukaram Patil Marg, Deonar, Mumbai - 400 088. Central Depository Services (India) Limited 17th Floor, P J Towers, Dalal Street, Mumbai - 400001
Name and Designation Mr. Dharmendra Makwana Company Secretary Mr. Rakesh Dalvi Deputy Manager
Tel +91 22 6121 4100 +91 22 2272 8588 / 8634
E-mail id info@kilitch.com helpdesk.evoting@cdsl.com

For Kilitch Drugs (India) Limited
Sd/-
Dharmendra Makwana
(Company Secretary)

Place: Mumbai
Date: July 25, 2017

DOLPHIN OFFSHORE ENTERPRISES (INDIA) LTD.
Regd. Off.: 1001, Raheja Centre, 214, Nariman Point, Mumbai 400 021
(CIN: L11101MH1979PLC021302)

POSTPONEMENT OF BOARD MEETING OF DOLPHIN OFFSHORE ENTERPRISES (INDIA) LIMITED
We refer to the Notice for the Board Meeting which was published on 8th July, 2017, in Free Press Journal and Navshakti Newspapers and which was scheduled to be held on 08th August, 2017 at the registered office of the Company.

The above meeting scheduled to be held on 08th August, 2017 to consider and approve Unaudited Financial Results (provisional) of the Company for the Quarter ended June 30, 2017 has been postponed, the same will be held on 11th September, 2017 at the registered office of the Company.

Thanking you.

For DOLPHIN OFFSHORE ENTERPRISES (INDIA) LTD.
Sd/-
V. SURENDRAN
COMPANY SECRETARY and VICE PRESIDENT
(LEGAL AND SECRETARIAL)

Place : Mumbai
Date : 31 July, 2017

PUBLIC NOTICE
TAKE NOTICE THAT, we are instructed and authorized by our clients, to enforce the unencumbered right, title and interest of Mrs. Dimple Nilesh Gala, sole proprietor of M/s. P & P Associates, having her office address at 41, Areena Corner, Plot No. 71, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703, to the Scheduled Property from whom our clients are negotiating to purchase the Scheduled Property written hereunder.
ANY PERSON/ ENTITY having any claim, right, title, benefit, interest, objections and/or demand in respect of the Scheduled Property by any way of inheritance, share, gift, mortgage, assignment, exchange, lease, lien, license, deposit of title deeds, pledge, gift, occupation, possession, tenancy, sub-tenancy, leave and license, lease, sub-lease, maintenance, bequest, succession, family arrangement/settlement, insurance, Decree or Court Order of any Court of Law or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned in writing within 14 days from the date of publication of this Notice of his / her / its such claim and/or objection, if any, with all supporting documents duly certified in that regard; failing which the Title with respect to the Scheduled Property shall be deemed to be unencumbered and the claim(s) and/or objections, if any, of such person/entity shall be treated as waived and not binding on our client and our client shall proceed ahead with the transaction.
THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
(Description of the Property)
(i) Commercial Premises on the **Second Floor** (Part) admeasuring approximately 23,000 square feet of built up area (equivalent to approximately 22,000 square feet of carpet area), in the Building known as "Piccasoso" Commercial Complex (Popularly also known as "Heera Panna" Shopping Centre); and
(ii) Commercial Premises on the **Third Floor** admeasuring approximately 5600 square feet of built-up area along with appurtenant areas on the 3rd Floor admeasuring approximately 3200 square feet of carpet area as well as appurtenant areas on the 4th Floor admeasuring approximately 3400 square feet of carpet area; and in the Building known as "Piccasoso" Commercial Complex (Popularly also known as "Heera Panna" Shopping Centre).

All Units (Being Units on 2nd Floor and Units on 3rd Floor) hereinabove shall deemed to mean and include the respective Units along with common areas and facilities appurtenant to it in proportion to the total area of the Land on which the Said Building is constructed and limited common areas and facilities (including appurtenant areas) for the use of the owner of the aforesaid Units; all of which aforesaid Units are situated in the Building known as "Piccasoso" Commercial Complex (Popularly also known as "Heera Panna" Shopping Centre), which Building / Shopping Centre is constructed on all that piece or parcel of Land admeasuring 1156.60 square meters or thereabouts and bearing CT No. 7/13 situated at Village Kopri, Powai, Andheri (East), Mumbai in the Registration Sub-District of Bandra, Mumbai Suburban District.
Dated this 2nd day of August 2017.
Chartered: Landmark Platinium, Office No. 803,
8th Floor, Junction of 3rd Road & S. V. Road,
Bandra (West), Mumbai - 400 050, India.
Tel: +91 022 26486203 / 04 Advocate Ajit N Makhijani
Fax: +91 022 26486205 M M Legal Associates
E-mail: ajit.mmlia@gmail.com / ajit.m@mmlia.com Advocates & Consultants

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ११ मध्ये
५ वा मजला, सिंदिया हाऊस, एल अॅन्ड टी हाऊसमोर, एन. एम. रोड, बॅंलाई इस्टेट, मुंबई-४०० ००१.
ओ.ए. क्र. ५१० सन २०१७

समन्स
परि. क्र. १
...अर्जदार
विशेष: ...प्रतिवादी

१. ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदार यांनी त्यातील उल्लेखित इतर अनुतोष आणि चालू आणि भविष्यातील व्याज, खर्चासह एकत्रित रकमेच्या वसुलीकरिता सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल केला आहे.

२. ज्याअर्थी साधारण स्वरूपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सदर न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

३. तुम्हाला सदर न्यायाधिकरणसमक्ष व्यक्तित्वा: किंवा वकिलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करू नये याची कारणे दर्शविण्यासाठी १८/०९/२०१७ रोजी स. १०.३० वा. उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

४. सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्णयित असेल.

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २२ जुलै, २०१७ रोजी दिले.

सही /-
प्रभारी प्रबंधक,
एमडीआरटी-११

प्रति,
१. सुश्रुत सचिन कांबळे (प्रतिवादी क्र. १)
प्लॉट क्र. ५०५, मोती नगर बिल्डिंग, पी. के. रोड, भाईंदर (पूर्व), ठाणे-४०१ १०५.
२. कामल सुरेश कांबळे (प्रतिवादी क्र. २)
प्लॉट क्र. ५०५, मोती नगर बिल्डिंग, पी. के. रोड, भाईंदर (पूर्व), ठाणे-४०१ १०५.

जाहीर सूचना
माझ्या अशिलांचा वतीने सूचना याद्वारे देण्यात येते की, मी गिरगाव विभागाचा सी.एस. क्र. १०४३ धारक जमिनीवर उभ्या १९८-२००, १० वी खेतवाडी मेन रोड, मुंबई-४०० ००४ येथे स्थित अर्ज संघत को-ऑप. हाऊ. सोसा. लि.च्या १२ व्या मजल्यावरील मोजमापित ७२.१० चौ. मी. चर्चर्ड क्षेत्र, प्लॉट क्र. १२०२ अशा निवासी परिसरासह शेअर प्रमाणपत्र क्र. ३८ आणि विभिन्न क्र. १८६ ते १९० (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रु. ५०/- च्या ५ (पाच) शेअर्ससाठी श्रीमती मीना राजेंद्र सारनी आणि श्री. राजेंद्र कन्यालाल सारनी यांच्या नामाधिकाराचा तपास करीत आहे.

सर्व व्यक्ती यांचा विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, बक्षीस, विरवस्त, अधिकारलेख, वारसाहक्क, कब्जा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा अन्यथा कोणत्याही मागाने वरील उल्लेखित परिसराच्या संदर्भात कोणताही दावा असल्यास सदर सूचनेपासून १५ दिवसांत २ रा मजला, मंत्री बिल्डिंग, गंगर आयनशनच्या वर, गिरगाव चर्चमोर्ग, गिरगाव, मुंबई-४०० ००४ येथे निम्नव्यावरीलकांना लेखी स्वरूप-ात कळविण्याची याद्वारे विनंती करण्यात येत आहे, कसूरवार ठरल्यास काही असल्यास अशी व्यक्ती/किंचिे सर्व दावे त्यागित आणि/किंवा परित्यागित केल्याचे मानण्यात येईल. सदर दिनांक २ ऑगस्ट, २०१७

मुकेश जैन
वकील

जाहीर सूचना
तमाम लोकांस कळविण्यात येते की, लता सत्यन वारंणगकर, उषा मनोहर खोत, शालिनी विजय मयेकर, केशर श्याम पार्ली, अरुण मोरेश्वर सातोसकर, गीता संतोष कामतेकर यांच्या मालकीची गाव गोडदेव, भाईंदर (पूर्व), ता. व जि. टाणे येथील जुना सव्हें क्र. ३६६, नवीन सव्हें क्र. ६३, हिस्सा क्र. ७, क्षेत्र ४ गुंटे, तसेच जुना सव्हें क्र. ३८४, नवीन सव्हें क्र. ६२, हिस्सा क्र. ७, क्षेत्र ०-०७-१० चौ. मीटर जमीन मिळकत माझे अशील त्यांच्याकडून खरेदी करण्याच्या विचारात आहेत व त्यांच्या लष्णाबाबत माझे अशील व त्यांच्या दरम्यान बोलणी चालू आहेत.

तरी सदर मिळकतीवर कुणाचाही हक्क, हितसंबंध, कर्ज, गहाणवट, कारनामा, बक्षीसपत्र वगैरे असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत लेखी योग्य त्या कागदपत्रासह ऑफिस क्र. २, पहिला माळा, न्यू शांतीगंगा अपार्टमेंट, भाईंदर (पूर्व), ता. व जि. टाणे-४०११०५ येथे कळवावे. दिलेल्या मुदतीत कळविण्यात न दिलेल्या कुणाचीही हरकत नाही असे समजून माझे अशील सदर मिळकत विकत घेतेली, याची नोंद घ्यावी.

जाॅन एम. रॉडीक्स
वकील

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ११ मध्ये
५ वा मजला, सिंदिया हाऊस, एल अॅन्ड टी हाऊसमोर, एन. एम. रोड, बॅंलाई इस्टेट, मुंबई-४०० ००१.
ओ.ए. क्र. ५१० सन २०१७

समन्स
परि. क्र. १
...अर्जदार
विशेष: ...प्रतिवादी

१. ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदार यांनी त्यातील उल्लेखित इतर अनुतोष आणि चालू आणि भविष्यातील व्याज, खर्चासह एकत्रित रकमेच्या वसुलीकरिता सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल केला आहे.

२. ज्याअर्थी साधारण स्वरूपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सदर न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

३. तुम्हाला सदर न्यायाधिकरणसमक्ष व्यक्तित्वा: किंवा वकिलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करू नये याची कारणे दर्शविण्यासाठी १८/०९/२०१७ रोजी स. १०.३० वा. उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

४. सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्णयित असेल.

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २४ जुलै, २०१७ रोजी दिले.

सही /-
प्रभारी प्रबंधक,
एमडीआरटी-११

प्रति,
१. मे. मेहता ऑट्टोशियन्स, (प्रतिवादी क्र. १)
२३, प्रथमेश लीला, न्यू एम्पवाची कॉलनी, गोरगई रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०० ०१२.
२. निलेश नवनिताय मेहता (प्रतिवादी क्र. २)
बी/७८, चारकोट प्लॉट को-ऑप. हाऊ. सोसायटी, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०६७.
३. तारिक अली खान, (प्रतिवादी क्र. २)
ए/४०२, परी संघवी कॉम्प्लेक्स, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०१ १०७.

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ११ मध्ये
५ वा मजला, सिंदिया हाऊस, एल अॅन्ड टी हाऊसमोर, एन. एम. रोड, बॅंलाई इस्टेट, मुंबई-४०० ००१.
ओ.ए. क्र. ५१० सन २०१७

समन्स
परि. क्र. १
...अर्जदार
विशेष: ...प्रतिवादी

१. ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदार यांनी त्यातील उल्लेखित इतर अनुतोष आणि चालू आणि भविष्यातील व्याज, खर्चासह एकत्रित रकमेच्या वसुलीकरिता सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल केला आहे.

२. ज्याअर्थी साधारण स्वरूपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सदर न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

३. तुम्हाला सदर न्यायाधिकरणसमक्ष व्यक्तित्वा: किंवा वकिलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करू नये याची कारणे दर्शविण्यासाठी १८/०९/२०१७ रोजी स. १०.३० वा. उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

४. सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्णयित असेल.

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २२ जुलै, २०१७ रोजी दिले.

सही /-
प्रभारी प्रबंधक,
एमडीआरटी-११

प्रति,
१. सुश्रुत सचिन कांबळे (प्रतिवादी क्र. १)
प्लॉट क्र. ५०५, मोती नगर बिल्डिंग, पी. के. रोड, भाईंदर (पूर्व), ठाणे-४०१ १०५.
२. कामल सुरेश कांबळे (प्रतिवादी क्र. २)
प्लॉट क्र. ५०५, मोती नगर बिल्डिंग, पी. के. रोड, भाईंदर (पूर्व), ठाणे-४०१ १०५.

जाहीर सूचना
तमाम लोकांस कळविण्यात येते की, लता सत्यन वारंणगकर, उषा मनोहर खोत, शालिनी विजय मयेकर, केशर श्याम पार्ली, अरुण मोरेश्वर सातोसकर, गीता संतोष कामतेकर यांच्या मालकीची गाव गोडदेव, भाईंदर (पूर्व), ता. व जि. टाणे येथील जुना सव्हें क्र. ३६६, नवीन सव्हें क्र. ६३, हिस्सा क्र. ७, क्षेत्र ४ गुंटे, तसेच जुना सव्हें क्र. ३८४, नवीन सव्हें क्र. ६२, हिस्सा क्र. ७, क्षेत्र ०-०७-१० चौ. मीटर जमीन मिळकत माझे अशील त्यांच्याकडून खरेदी करण्याच्या विचारात आहेत व त्यांच्या लष्णाबाबत माझे अशील व त्यांच्या दरम्यान बोलणी चालू आहेत.

तरी सदर मिळकतीवर कुणाचाही हक्क, हितसंबंध, कर्ज, गहाणवट, कारनामा, बक्षीसपत्र वगैरे असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत लेखी योग्य त्या कागदपत्रासह ऑफिस क्र. २, पहिला माळा, न्यू शांतीगंगा अपार्टमेंट, भाईंदर (पूर्व), ता. व जि. टाणे-४०११०५ येथे कळवावे. दिलेल्या मुदतीत कळविण्यात न दिलेल्या कुणाचीही हरकत नाही असे समजून माझे अशील सदर मिळकत विकत घेतेली, याची नोंद घ्यावी.

जाॅन एम. रॉडीक्स
वकील

मागणी सूचना
प्रति,
फोरेस्ट इन्जिनियर
वारसदार प्रतिनिधी श्रीमती महुकू जे इन्जिनियर,
प्लॉट क्रमांक १४२, अशोक अपार्टमेंट, नोंपियन सी रोड, मलबार हिल, मुंबई - ४०० १०६
मे. सनजेट अॅसेट्स् अॅन्ड कॉर्पोरल बॅनेजमेन्ट प्रा. लि.
८०१/८०२, तुलसीअनी नेवर्स, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२२
मे. सक्कर अॅसेट्स् आणि कॉर्पोरल मॅनेजमेंट प्रा. लि.
८०१/८०२, तुलसीअनी नेवर्स, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२२
मे. क्रिमसन अॅसेट्स् अॅन्ड कॉर्पोरल प्रा. लि.
८०१/८०२, तुलसीअनी नेवर्स, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२२
मे. सुविधा अॅसेट्स् अॅन्ड कॉर्पोरल मॅनेजमेन्ट प्रा. लि.
८०१/८०२, तुलसीअनी नेवर्स, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२२
मे. अलाम्मर अॅसेट्स् अॅन्ड कॉर्पोरल मॅनेजमेन्ट प्रा. लि.
८०१/८०२, तुलसीअनी नेवर्स, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२२
मे. रिशाल व्हॅल्यू कॉर्पोरल प्रा. लि.
८०१/८०२, तुलसीअनी नेवर्स, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२२
अॅसेट्स् -एसबीपीएस - ०२६-१ ट्रस्ट ("आर्सीएल") च्या एकमेव ट्रस्टी म्हणून अॅसेट रिस्कमॅनेज्मन्ट कंपनी (इंडिया) लिमिटेड ने युनियन बँक क्रेडिट रिअल वॉल्यू अप्लायन्स लिमिटेडची (तरलीकरण मध्ये) (ज्यवन्तर "कर्जदार") म्हणून संघोषण) ची वित्तीय मालमता सरफेसी अधिनियम, १९२० च्या कलम ५ अंतर्गत ३३ (२) अंतर्गत कर्जदार/जामिनदार यांना १४ जुलै २०१७ रोजी जारी केलेल्या नोटीसने द्वारा रु २३,८६,९७,५५३/- (रु. तेवीस कोटी सहाशेऐरो लाख सत्तावन हजार पाचशे पन्नास रुपये फक्त) ११ जुलै २०१७ पर्यंत ६% एवढ्या व्याजदराने मासिक व्याजदराने १२ जुलै, ०९७ पासून अधिक व्याजदराने ६% द.सा सह अधिक व्याज मिळवून या नोटीसम्या ताखेपासून ६० दिवसांच्या आत परत करण्याची सूचना केली. रकमेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

तपशील	डीआरटी फर्मानुसार शिक्का (रु)	डीआरटी फर्मानुसार शिक्काची तारीख	उर्जावित्त पुढील व्याज	एकूण धक्कावी (रु)	व्याजाचा दर (%)
गोखपत	७८,२७,१७५	०४.०६.१९९७	१,९८,७५,०५४	२७,७०,२२९	६%
गोखपत	६४,८४,१६३	२०.१२.१९९५	१,७९,०१,९७९	२३,५८६,१४२	६%
गोखपत	८३,४९,४२२	०१.०४.१९९६	२,९५,१२,८७३	२९,८६२,२१५	६%
गोखपत	१,५७,०४,०१७	०१.०६.१९९६	३,९९,०३,५१२	५५,६०७,५२७	६%
गोखपत	४,१७,५०,०४८	१६.०८.२००२	६,०९,८९,३१२	१०९,९३९,३६०	६%
एकूण	८,०९,१९,८२५		१५,८५,८२,७२८	२३,८६,९७,५५३	

नोंदणीकृत पोस्टाने पुष्को कर्जदार / जामिनदार नोंदणीकृत रजिस्टर्ड टपालाद्वारे पोचपावतोसह पाठविण्यात आलेली ती परत आली म्हणून या प्राधान्यास

HUBTOWN LIMITED
 CIN: L45200MH1989PLC056088
Registered Office: Plaza Panchsheel, 'A' Wing, 5th floor, Hughes Road, Behind Dharam Palace, Grant Road (West), Mumbai - 400007
Phone: + 91 22 66040800; **Fax:** + 91 22 66040812
E-mail: investorcell@hubtown.co.in; **Website:** www.hubtown.co.in

NOTICE
 NOTICE is hereby given pursuant to Regulations 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on **Thursday, August 10, 2017** inter-alia, to consider and approve the Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended on June 30, 2017.

Further, pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 read with the Company's Code of Conduct to Regulate, Monitor and Report Trading by Insiders, the Trading Window in respect of dealing in the equity shares of the Company will remain closed from Tuesday, August 1, 2017 to Saturday, August 12, 2017 (both days inclusive). The Trading Window will reopen on Monday, August 14, 2017.

A copy of this Notice and the Unaudited Standalone Financial results will also be available on the Company's website at www.hubtown.co.in, as also on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

By Order of the Board For Hubtown Limited
 Sd/-
Chetan S. Mody
 Company Secretary

Place: Mumbai
Dated: August 1, 2017

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given that Rehab Bldg no. 1 & 2 are constructed on plot bearing S.No.267, H.No.1/1(pt.), CTS No.610A/1A/1B at Gen. A.K. Vaidya Marg, Malad (E), Tal. Borivali, Mumbai-400097 under the S.R.Scheme. The allotment of the residential tenement to the eligible dweller has been done as per the lottery dated 28/6/2016, 11/8/2016 & 31/1/2017 conducted by Addl. Registrar (Societies) SRA and subsequently allotment letter has been issued and possession given to the eligible dwellers.

We further informed the Society, viz. Sanjay Gandhi Nagar (SRA) CHS Ltd. about those dwellers who did not come forward to claim their tenement. As per Schedule 'A' below have failed to claim their tenement.

All concerned persons having any claim, right, title or interest in the under mentioned residential tenement by way of inheritance or otherwise in any manner whatsoever or otherwise howsoever are hereby requested to contact office of Addl. Registrar (Societies) SRA to collect their allotment letter & meet the undersigned at their office with the original allotment letter within 14 days from the date hereof otherwise the possession of the unclaimed residential tenement in Rehab Bldg No.1 & 2 will be handed over to the Competent Authority which may please be noted.

Schedule 'A'				
Sr.No.	Annx-II Sr.No.	Name	Bldg No.	Allotted Room No.
1	71	Babre Shalini Dattaram	2	1006
2	81	Munni Begum M.A. Sheikh	1	604
3	83	Mohammed Ashraf S. Siddiqui	1	1904
4	141	Kamrunisha Md. Hussain	2	708
5	243	Thakur Shankar Bahadursingh	2	1701
6	315	Khan Gulnar Mumtaz	1	1610

Date: 1-8-2017
 Sd/-
M/s. JP Infra (Mumbai) Pvt. Ltd.
 4th Floor, Viraj Tower, Western Express Highway, Andheri (East), Mumbai - 400 093.

PUBLIC NOTICE
 NOTICE is hereby given that our clients Mudga Creation LLP (formerly Mudga Creation Private Limited, formerly Everest Land Developers (India) Private Limited) ("Developer"), a limited liability partnership incorporated under the Limited Liability Partnership Act, 2008 having its registered office at Samruddhi, office floor, Plot No. 157, 16th Road, Near Ambedkar Garden, Chembur East, Mumbai - 400 071 is developing all that piece and parcel of land bearing C.S. No. 1/326 of Tardeo Division measuring 2458.30 square meters (as per property register card area is 2458.21 square meters) ("the said Land") together with the structures standing thereon ("the said Structures") together with the tenancy rights of the tenants situate in ("the said Structures (collectively, "the said Property)"). The said Land is more particularly described in the Schedule hereunder written.

Our clients have acquired the development rights with respect to the said Property by and under Agreement for Development dated 31st October, 2000 and registered with the office of the Sub Registrar of Assurances at Bombay under Serial No. PBBE - 882 of 2000, executed by and between the Developer and the members of Damodar Sadashiv & Others HUF of which Shri Narayan Sadashiv Nandgankar is the Karta and Manager ("the Owners") read with Agreement for Modification dated 15th January, 2004 executed by the Owners and the Developer and registered with the Office of the Sub Registrar of Assurances vide a Deed of Declaration dated 19th March, 2005 executed by the Developer, and registered with the office of the Sub-Registrar of Assurances, under Serial No. BBI - 12629/2005.

All persons claiming or having any share, right, title, estate, interest, claim or demand whether by way of sale, transfer, assignment, exchange, charge, encumbrance, tenancy, sub-tenancy, lease, sub-lease, license, mortgage, inheritance, share, gift, devise, lien, maintenance, bequest, easement, trust, covenant, possession, FSI/TDR consumption, development rights or otherwise of any nature whatsoever in to, out of or upon the said Land or any part thereof are hereby required to give notice in writing along with documentary proof to the undersigned at their office at N.M. Wadia Buildings, 123, M.G. Road, Fort, Mumbai 400 001 within 14 days from the date of publication hereof, failing which any such claims shall be disregarded and shall be treated as waived or abandoned.

SCHEDULE HEREIN ABOVE REFERRED TO:
 (Description of the said Land)
 All that piece or parcel of land measuring 2458.30 square meters (as per property register card area is 2458.21 square meters) or thereabouts forming part of the land bearing Cadastral Survey No. 1/326 of Tardeo Division and within the Registration District and Sub District of Mumbai City and Sub-District and within the local limits of Municipal Corporation of Greater Mumbai and lying, being and situate at Gilder Lane, D/Ward, Tardeo, Mumbai and bounded as follows:
 On the East by : Land bearing Cadastral Survey No.2/332 of Tardeo Division;
 On the West by : Existing Gilder Lane Road;
 On the North by : Land bearing Cadastral Survey No. 326 of Tardeo Division; and
 On the South by : Property bearing C.S.No. 327 of Tardeo Division.

Dated this 2nd day of August, 2017
 FOR WADIA GHANDY & CO
 (NITESH A. RANAVAT)
 PARTNER

KILITCH DRUGS (INDIA) LIMITED
 CIN: L24239MH1992PLC066718
Registered office: C-3012, MIDC, TTC Industrial Area, Pawane, Thane-400705.
Tel: +91-22-6121 4100, +91-22-6703 1658
Website: www.kilitch.com, email: enquiry@kilitch.com

POSTAL BALLOT NOTICE
 Members of the Company are hereby informed that pursuant to the provisions of section 110 of the Companies Act, 2013, read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Notice together with the Postal ballot form (postal ballot papers) seeking consent of the Members in respect of the business contained in the said Postal Ballot Notice dated 25th July, 2017 through Postal Ballot, including voting by electronic means (e-voting), have been dispatched to the members whose names appear in the Register of Members as on the cut-off date i.e. 21st July, 2017.

All the members are hereby informed that:

- The facility for voting and e-voting will be available during the following period
 Commencement of voting : From 9:00 am on August 3, 2017
 End of Voting : Up to 5:00 pm on September 1, 2017
- Date of the completion of dispatch notice of Postal Ballot along with the statement setting out the material facts (both physically and electronically) 2nd August, 2017
- The e-voting platform would be disabled by CDSL after 5:00 p.m. on 1st September, 2017. Any Postal Ballot received after the said date and time will not be valid and voting whether by postal ballot or by electronic means shall not be considered.
- The cut-off date for determining right of voting of members is Friday, the 21st day of July, 2017. Any person who is not a member as on the aforesaid cut-off date shall treat the postal ballot notice for information purpose only.
- Members may opt for only one mode of voting i.e. either physical postal ballot or e-voting. In case a member has voted through e-voting as well as postal ballot form, the vote cast through e-voting would be considered and the vote cast through physical postal ballot shall be treated as invalid.
- Members who have not received the postal ballot form may apply to the company or the registrar and share transfer agent and obtain a duplicate form.
- The Board of Directors of the company has appointed Mr. Deep Shukla, (having CP No. 5364) of M/s Deep Shukla & Associates, Practising Company Secretary for conducting the postal ballot in a fair and transparent manner.
- The postal ballot notice and form have been uploaded on the website of the company viz. www.kilitch.com under Shareholder Information section & the website of CDSL.
- Upon completion of the scrutiny of the postal ballot received in electronic and physical mode the scrutinizer will submit his report to the Chairman or Managing Director of the company. The results of the Postal Ballot along with the scrutinizers report will be announced on 2nd September, 2017 or before 5:00 PM through the website of the company viz. www.kilitch.com and will also be declared/announced at the Registered office of the Company i.e. 37, Ujagar Industrial Estate, Waman Tukaram Patil Marg, Deonar, Mumbai-400 088 and the same will also be communicated to the Stock Exchanges.
- In case of any grievance or query connected with the voting by postal ballot including voting by electronic means, member may contact the below mentioned:

Particulars	Name of the Company	Name of the Depository
Address	Kilitch Drugs (India) Limited 37, Ujagar Industrial Estate, Waman Tukaram Patil Marg, Deonar, Mumbai - 400 088.	Central Depository Services (India) Limited 17th Floor, P.J Towers, Dalal Street, Mumbai - 400001
Name and Designation	Mr. Dharmendra Makwana Company Secretary	Mr. Rakesh Dalvi Deputy Manager
Tel	+91 22 6121 4100	+91 22 2272 8588 / 8634
E-mail id	info@kilitch.com	helpdesk.evoting@cdsl.com

For Kilitch Drugs (India) Limited
 Sd/-
Dharmendra Makwana
 (Company Secretary)

Place: Mumbai
Date: July 25, 2017

IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. - II
 5th Floor, Scindia House, Opp. L & T House, N. M. Road, Ballard Estate, Mumbai - 400038.

O.A. NO. 602 OF 2017 Exh No. 9
SUMMONS ...Applicant

Union Bank of India Versus
M/S. Mehta Opticians & Ors. ...Defendants

- Whereas the above named applicant has filed the above referred application before this Tribunal for recovery of sum together with current and further interest, cost, and other reliefs mentioned therein.
- Whereas the service of summons could not be effected in the ordinary manner and whereas the application for substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal.
- You are directed to appear before this Tribunal in person or through an advocate and file Written Statement/say on **18/09/2017 at 10.30 a.m** and show cause as to why reliefs prayed should not be granted.
- Take notice in case of default, the application shall be heard and decided in your absence.

Issued under my hand and seal of this Hon'ble Tribunal on 24th day of July, 2017.

Sd/-
 Registrar / c
MDRT - II

POSSESSION NOTICE Rule-8(1)

Whereas the undersigned being the Authorised officer of the Standard Chartered Bank, Group Special Asset Management, Crescenzo, 7th Floor, C-38/39, G-Block, Behind MCA Club, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400051 under Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 and in Exercise of powers conferred u/s 13 (2) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued demand notice dated 28.02.2014 calling upon the Borrower/Guarantors/Mortgagors M/s Anhamm Diamond Jewellery Pvt. Ltd., Hashmukh M. Modi, Maniham H. Modi, M/s Orchid Diamond Studio Pvt. Ltd. to repay the amount mentioned in the notice being sum of Rs. 10,45,49,550.51 (Rupees Ten Crores Forty Five Lacs Forty Nine Thousand Five Hundred Fifty and Paise Fifty one only) plus interest, incidental expenses, cost, charges, etc, within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/Guarantors/Mortgagors as the case may be having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Guarantors/Mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with rule 9 of the said Rules on 27/07/2017.

The Borrower/Guarantors/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to charge of Standard Chartered Bank, Group Special Asset Management, for an amount of Rs. 10, 45, 49,550.51 (Rupees Ten Crores Forty Five Lacs Forty Nine Thousand Five Hundred Fifty and Paise Fifty one only) plus interest, incidental expenses, cost, charges, etc.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem secured assets.

Description of the Immovable Property:-
 Industrial Property Factory Land and Building being gale No. 9A to 9D, located at New Survey No. 39/4, 39/5, 38/1 & 38/2, 36 Sri Sai Gopal Krishna Baba Industrial Complex, Village Atgaon, Shahapur, Thane.

Date: 27-07-2017
 Authorised Officer
 Place: Shahapur, Thane
 Standard Chartered Bank

PUBLIC NOTICE
NOTICE IS HEREBY GIVEN that my client is in the process of negotiating with (i) Mr. Dhiren Bheda, ("the Owner") (ii) Mittal Bheda, (iii) Raghavaji Hirji Bheda, (iv) Mrs. Maniben Bheda and (v) Mr. Mehul Shah ("the Vendors"), to purchase and acquire their respective right, title and interest on what is popularly known as "ownership basis" in respect of two adjacent Commercial Premises /Shop Nos. T1 and T6 on the Ground Floor of the Building known as "Vaishali Shopping Centre" measuring carpet area of approximately 29.64 square metres (i.e. 319 square feet) each ("the said Premises") and more particularly described in the Schedule hereunder written. The Vendors have represented to my client that the Owner/s are sufficiently entitled to deal with the said Premises, save and except the charge created in favour of Indusbank Limited, Andheri East Branch, against financial facilities availed for their business carried on in the name of M/s. Bavree Fashions Pvt. Ltd. and Sanwree Bavree Fashions Pvt. Ltd., they have the right, title and interest in the said Premises and are entitled to sell, transfer and convey the said Premises free from any claim or dispute with respect to their entitlement in the said Premises. In this regard, my client has instructed me to investigate the title of the said Premises.

Any person or persons having any claim, right, title, estate or interest in respect of the said Premises or any part thereof by way of sale, transfer, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, covenant, monument, inheritance, claim, possession, lease, sub-lease, license, lien, share, tenancy, sub-tenancy, maintenance, possession, easement, right of way, devise, bequest, encumbrance, or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with notariarily certified true copies of documentary proof to the undersigned at the address hereinafter written within a period of 14 (Fourteen) days from the date of publication of this Notice, failing which all the claims if any of such person/s shall be considered to have been waived and/or abandoned and our clients will complete the proposed transaction. Objections raised after completion of the 14 (Fourteen) day period shall not be binding on our clients, failing which it shall be presumed that my clients are entitled to purchase the said property described in the Schedule hereunder written free from all encumbrances and the matter of investigation of title in connection thereof shall be completed without having any reference to such claim, if any, and the same shall be considered to have been waived and/or abandoned.

THE SCHEDULE OF THE PREMISES ABOVE REFERRED TO:
 ALL THAT piece and parcel of the area being two Commercial Premises /Shop Nos.T1 and T6 on the Ground Floor of the Building known as "Vaishali Shopping Centre" measuring approx. 29.64 square metres (i.e. 319 square feet) each, consisting of 4 floors, lying on and situate on land bearing CTS No.590, 590/1 to 590/13 of Village Malad (North), Taluka Borivali, situate on S. V. Road, Mumbai 400 064.

Dated this 2nd day of August, 2017
Dorcas Jones
 Advocate
 Bombay High Court
 11/832, MHB Colony Cotton Green Mumbai-400033

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION
COMPANY PETITION NO. 301 OF 2016

In the matter of Section 433 (e), 433 (f) 434 (1) (a), 434 (2) read with Section 439 (1) (b) of the Companies Act, 1956;

And
 In the matter of Winding-up of-
TERRUZZI FERCALX INDIA LIMITED
 having its registered office at:
 104,105 & 106 Trade Centre, 1st Floor,
 North Main Road, Korgaon Park, Pune - 411 001
 CIN No: L12801PN1963PLC149701

ABB INDIA LIMITED
 21st Floor, World Trade Centre,
 Brigade Gateway, No. 26/1,
 Dr. Rajkumar Road, Malleshwaram (West),
 Bangalore - 560055Petitioner

ADVERTISEMNET OF PETITION
 Notice is hereby given that a petition for the winding up of the above named company by the High Court at Bombay was on 15.04.2016 presented to the Court at the instance of the Petitioner above named, a creditor of the company and that the said petition was admitted by virtue of Order dated 05.07.2017 and directed to be heard by the Company Court on 23.08.2017.

Any creditor, contributory or other persons desirous of supporting or opposing the making of an order on the said petition should send to the Petitioner's Advocate of his intention signed by him or his Advocate with his name and address, so as to reach the Petitioner's Advocate not later than 5 days before the date fixed for the hearing of the petition and appear at the hearing for the purpose in person or by his advocate. A copy of the petition will be furnished by the undersigned to any creditor on payment of the prescribed charges for the same.

Any affidavit intended to be used in opposition to the petition should be used in Court and copy served on the petitioner or his Advocate, not less than 5 days before the date fixed for the hearing.

Dated this 26th day of July 2017.

Kedar Wagle
 Advocate for Petitioner.
 3rd Floor, K. K. Chambers, Fort, Mumbai - 400 001.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate No 5676 for Eicher Motors Limited Equity Shares of Rs.10/- (Rupees ten only) each bearing Distinctive No.(s) 565701 to 565800 of Eicher Motors Limited, having its registered office at 3rd Floor, Select Citywalk, A-3 District City Centre, Saket New Delhi 110017 registered in the name of Sharf Md Kasim Mukaddam have been lost. Sharf Md Kasim Mukaddam have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within in 15 days of the publication of this notice.

Place:- Mumbai
Date:- 02-08-2017

बैंक ऑफ इंडिया BOI
Bank of India
 Relationship beyond banking

Goregaon (E) Branch: Ajay Apartments, 7, I. S. Patel Road, Goregaon (E), Mumbai - 400 063
 Tel: 2696 0468, 2688 0200 Fax: 2688 0815 Email: GoregaonE.MumbaiNorth@bankofindia.co.in

POSSESSION NOTICE

Whereas
 The undersigned being the Authorised Officer of the Bank of India, Goregaon (E) Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rules 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 31/03/2017 calling upon the Borrower M/s. Dhananjay Art Industries (Prop. Mr. Mohan Ramchandra Divekar) to repay the amount mentioned in the notice being Rs. 48,02,781.33 (Rupees Forty Eight Lakhs Two Thousand Seven Hundred Eighty One & Thirty Three Paise Only) plus interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and guarantor and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rules 8 & 9 on this **26th Day of July, 2017.**

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of India, Goregaon (E) Branch for an amount of Rs. 48,02,781.33 (Rupees Forty Eight Lakhs Two Thousand Seven Hundred Eighty One & Thirty Three Paise Only) plus interest thereon.

Description of immovable Property
All that part and parcel of the property consisting of Flat No. B/503, 5th Floor, Plot No. 167/3, Om Vasundhara CHS Ltd., Opp. Ambar Plaza, Nr. Vijay Park, Mira Road (E), Dist. - Andheri - 401 107, standing in the name of Mrs. Rashmi Mohan Divekar & Mr. Mohan Ramchandra Divekar.

Date: 26/07/2017
 Sd/-
(Anjan Dey)
Place: Mira Road, Dist. Thane
 Chief Manager, Authorised Officer

CHHATTSGARH MEDICAL SERVICES CORPORATION LTD.
 (Chhattisgarh Govt. Undertaking)

Tender Notice
e-Tender for Rate Contract and supply of Medical Equipment, Homeopathy and Unani Patent Drugs

Online Tenders are invited from licensed manufacturers/distributor/importer for supply of equipment. The details of tender, list of items with indicative quantity and Tender Documents are made available on website <http://www.cemsc.gov.in> & www.eproc.cgstate.gov.in

S. No.	Items	Tender Ref. No.	Online Bid Date	Pre-bid schedule	Last Date & Time
1	Medical Equipment For CIMS Bilaspur	54E(P)/CGMSC/EQP/2017. Dt. 02/08/2017	02/08/2017	09/08/2017 11:30 AM	23/08/2017, 5:30 PM
2	Medical Equipment	55E(P)/CGMSC/EQP/2017. Dt. 02/08/2017	02/08/2017	09/08/2017 03:30 PM	24/08/2017, 5:30 PM
3	Medical Equipment For Dental College, Raipur	56E(P)/CGMSC/EQP/2017. Dt. 03/08/2017	03/08/2017	10/08/2017 11:30 AM	25/08/2017, 5:30 PM
4	Tender for Patent (Homeopathy)	01/patent(Homeopathy)/CGMSC/Drugs/ 2017-18 Dt. 31/07/17	03/08/2017	11/08/2017 11:30 PM	24/08/2017, 5:30 PM
5	Tender for Unani Patent	01/Unani-patent/CGMSC/Drugs/2017-18 Dt. 31/07/17	04/08/2017	14/08/2017 11:30 PM	25/08/2017, 5:30PM
6	Medical Equipment	57E(P)/CGMSC/EQP/2017. Dt. 04/08/2017	04/08/2017	11/08/2017 03:30 PM	24/08/2017, 5:30 PM
7	Medical Equipment for Medical College, Raipur	58E(P)/CGMSC/EQP/2017. Dt. 05/08/2017	05/08/2017	16/08/2017 11:30 AM	26/08/2017, 5:30 PM
8	Medical Equipment for Medical College, Jagdalpur	59E(P)/CGMSC/EQP/2017. Dt. 05/08/2017	05/08/2017	16/08/2017 03:30 PM	24/08/2017, 5:30 PM

Pre-bid meeting will be held at Meeting Hall, CGMSC Office, Raipur. After publication of Tender, all amendments & notices will be published on www.cgmsc.gov.in website only.

Sd/-
Managing Director
 CGMSC Ltd., Raipur, Chhattisgarh.

SAMVAD - 82233.

कार्पोरेशन बैंक Corporation Bank

Mandvi Branch, 221/223, Samuel Street, Masjid Bunder, Mandvi, Mumbai 400 003.

E-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002
MEGA E-AUCTION

Sale of Movable/ Immoveable Assets under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

Whereas the Authorised Officer of Corporation Bank has taken possession of the following secured assets pursuant to notice issued under Sec. 13(2) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI) for recovery of the secured debts of the secured creditor, for the dues as mentioned herein below with further charges and cost thereon from the following borrowers/guarantors. Public at large is informed that e-auction (Under SARFAESI Act) of the following properties for realization of the debts due to the Bank will be held on "As is Where is" and "As is What is" Basis and on the terms and conditions specified herein below:

Lot No.	Name of the Borrower & Guarantors	Description of the properties	Name of the Branch/ Contact No	Date & Time of E-Auction	Reserve Price	Date of Demand Notice/Date of Possession	Amount due as per demand notice
1	Borrowers: Mrs. Vandana Rajadhyaksha & Mr. Makarand Rajadhyaksha, both residing at D 505, D Wing, Ashok Towers, Dr. S.S. Road, Parel, Mumbai-400 012. Borrower: M/s P. M. Dimension Pvt Ltd., B-807, Ashok Towers, Dr. S. S. Road, Parel, Mumbai -400 102. Directors & Guarantors: 1. Mr. Makarand Rajadhyaksha 2. Mr. Madhav Rajadhyaksha 3. Mrs. Vandana M Rajadhyaksha	Flat No.C-1502 on the 15 th Floor, Bldg known as Lodha Bellissimo, Apollo Mills Compound, N. M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai along with 2 Car Parking (Capet Area 1935 Sq Ft.) -do- continuing security.	Mandvi Branch (038) Mr. Murali Rao. Mobile 7710068949 Tel 022-23432142/2124	18.08.2017 at 11:45 AM	Rs. 840.00 lacs (Rupees eight hundred and forty lacs only)	15/03/2016 Physical possession taken 23/02/2017	Rs. 6,15,02,938/- Plus further interest thereon & other charges
Earned Money Deposit (EMD) 10% of the Reserve Price							
Incremental Amount Rs. 25,000/- in multiple							

Terms & Conditions:

- E- Auction is being held on "AS IS WHERE IS" AND "AS IS WHAT IS BASIS" and the Bank is not responsible for title, condition or any other fact affecting the property.
- Auction sale / bidding would be only through "Online Electronic Bidding" process through the website <https://www.bankauctions.com>
- Last date for Online bid submission of documents with EMD amount : 16/08/2017 by 3:00 P.M
- Date and time of Auction 18/08/2017 between 11:45 AM to 01:15P.M. (IST). With Unlimited extension of 10 Minutes each.
- The intending bidders should hold a valid E-mail id and register their names at portal <https://www.bankauctions.com> and get their User ID and password free of cost from M/s. C1 India Pvt. Ltd., whereupon they would be allowed to participate in online e-auction
- Prospective bidders may avail online training on E-Auction from M/s. C1 India Pvt. Ltd. Plot No. 301, Udyog Vihar, phase-2, Gurgaon, Haryana-122015 Tel: Help Line No. +91-124-4302020/21/22/23/24, Mr. Haresh Gowda Ph. +91 9594597555, Mr. Ganesh Patil Ph. +91-9821690968, Help Line e-mail id: support@bankauctions.com
- Earned Money Deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT/Fund Transfer to credit of CORPORATION BANK TRANSIENT ACCOUNT OFFICE, Mandvi Branch (038), A/c No.003800201999952 IFSC Code: CORP0000038 For inspection of the property or any information, please contact respective Branch Head- Mr. Murali Rao - Mobile 7710068949 Tel 022-23432142/2124.
- EMD amount shall be adjusted in case of the highest/successful bidder, otherwise refunded within 7 working days of finalization of sale. The EMD shall not carry any interest.
- Date of Inspection: Between 03/08/2017 to 14/08/2017 with prior permission..
- The highest / successful bidder shall deposit 25% of the amount of bid/purchase money, adjusting the EMD already paid, immediately or not later than next working day. The balance 75% of the sale price shall be paid by the purchaser on or before 15th day (during banking hours) of confirmation of sale by the Authorized Officer or such extended period as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorized Officer.
- After acceptance of bid by the Authorized Officer in respect of the sale, failing which the EMD shall be forfeited. The highest bidder shall be declared to be the successful bidder / purchaser of the properties mentioned herein provided always he/she is legally qualified to bid.
- In the event of failure of the successful bidder to tender 25% of the sale price then and there, the EMD deposited by him shall be forfeited to secured creditor and the bid accepted shall stand cancelled automatically.
- To the best of information and knowledge of the Authorised Officer, there is no encumbrance on the property. However the intending bidders should make their own independent enquires regarding the encumbrances, title of the property put on auction and the claims/rights/dues affecting the property, prior to submitting their bid. The E Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the Bank to sell the property. The Authorised Officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues.
- The Sale Certificate will be issued in the name of the purchaser(s) /applicant(s) only and will not be issued in any other name(s).
- The Successful bidder shall bear the stamp duties, charges/fee payable for registration charges of the property as per the law
- The Sale shall be subject to rules/ conditions prescribed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002
- Nothing in this notice constitutes or will be deemed to constitute any commitment or representation on the part of the Bank to sell the above properties. Bank / Authorized Officer reserves the right to cancel the sale for any reason it may deem fit or even without assigning any reason and such cancellation shall not be called in question by the bidders.
- This publication is also Fifteen days' notice to the above borrowers/guarantors/mortgagors of the said loan about holding of E-Auction sale on the above mentioned date if the dues are not repaid in full before the date of e-auction

Special Instruction / Caution
 Bidding in the last minutes / seconds should be avoided by the bidders in their own interest. Neither Corporation Bank nor the Service provider will be responsible for any lapses / failure (Internet failure, Power failure, etc.) on the part of the vendor, in such cases. In order to ward off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements / alternatives such as back-up power supply and whatever else required so that they are able to circumvent such situation and are able to participate in the auction successfully.

Date : 01.08.2017
 Place : Mumbai
 Sd/-
Authorised Officer
Corporation Bank

ASSET RECOVERY BRANCH Dena Bank, Dena Bank Building, 3rd Floor, 17B, Hornimon Circle, Fort, Mumbai-400 023 Tel: 2262 5976 / 77 E-mail :- arbm@denabank.co.in

CORRIGENDUM
 Attention is invited to the E-AUCTION SALE NOTICE dated 28.07.2017 regarding account of M/s. Rajat Pharmchem Ltd. (In Liquidation) and corrigendum published in this Newspaper on 31.07.2017 and 01.08.2017 respectively. The description of secured assets as published in newspaper be read as follows:
 Lease hold land being Plot no 307, 308, 309, 310 & 311 in the Ankleshwar Notified Industrial Area/ Estate of GIDC consisting of Revenue Survey No. 267 (Part), 268(Part), 271(Part), 271/3(Part), 274(Part) and 275(Part) collectively measuring 74150 Sq. mtrs. in Ankleshwar GIDC area at Village: Piramal, Taluka: Ankleshwar, Dist. Bharuch with structures, plant, machineries standing thereon with furniture fixtures & fittings.
 All other details and conditions of notice dated 28.07.2017 will remain unchanged.
 Place: Mumbai
 Date : 01/08/2017
 Sd/- Illegible
 Authorised Officer

POSSESSION NOTICE Rule-8(1)

Whereas the undersigned being the Authorised officer of the Standard Chartered Bank, Group Special Asset Management, Crescenzo, 7th Floor, C-38/39, G-Block, Behind MCA Club, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400051 under Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred u/s 13 (2) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued demand notice dated 17.07.2015 calling upon the borrower/guarantors/mortgagors M/s Stainless Works Pvt. Ltd., Mr. Prateek Gupta, Mrs. Sushila Gupta, Mrs. Deepa Gupta to repay the amount mentioned in the notice being sum of Rs. 11,57,43,775.73 (Rupees Eleven Crores Fifty Seven Lacs Forty Three Thousand Seven Hundred Seventy Five and Paise Seventy Three Only) as on 30.06.2015 plus further interest, incidental expenses, cost, charges, etc, within 60 days from the date of the said notice.

The Borrower/Guarantors/Mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower /Guarantors/Mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with rule 9 of the said Rules on 28-07-2017.

The Borrower/Guarantors/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to charge of Standard Chartered Bank, Group Special Asset Management Branch for an amount of Rs. 11,57,43,775.73 (Rupees Eleven Crores Fifty Seven Lacs Forty Three Thousand Seven Hundred Seventy Five and Paise Seventy Three Only) as on 30.06.2015 plus further interest, incidental expenses, cost, charges, etc, together with incidental expenses,